



महाराष्ट्र शासन



## तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

३, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र. १९६७, मुंबई ४०० ००१.

दूरध्वनी क्र. ०२२-६८५९७४१०/४६५/४९२

ई-मेल - [desk10@dtmaharashtra.gov.in](mailto:desk10@dtmaharashtra.gov.in) वेबसाईट: <http://www.dtmaharashtra.gov.in>

क्रमांक: तंशिसं/पदविका प्रवेश वेळापत्रक/२०२१/दहावी नंतरचे प्रथम वर्ष पदविका/कॅंप फेरी/७६७

दिनांक : ३०/०९/२०२१

### प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक

### शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी (दहावी नंतरचे) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता तीन वर्ष कालावधीच्या, पुर्णवेळ पोस्ट एसएससी (दहावी नंतरचे) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी विकल्प अर्ज भरून निश्चित करणे, कॅंप जागा वाटप, झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वतः पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी उपस्थित राहणे या प्रक्रियेच्या वेळापत्रकामधील बदलांच्या माहितीसाठी ही सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अनु.	प्रक्रिया	वेळापत्रक	
		पहिली तारीख	अंतिम तारीख
<b>केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया - फेरी २</b>			
१.	केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीसाठी उमेदवाराने, उमेदवाराच्या लॉगिनमधून पाठयक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाइन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे.	२५-०९-२०२१	३०-०९-२०२१
२.	वाटप केलेली संस्था आणि पाठयक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे	०२-१०-२०२१	
३.	प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची, उमेदवाराने त्याच्या/ तिच्या लॉगइनद्वारे स्वीकृती करणे.	०३-१०-२०२१	०७-१०-२०२१
४.	केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे.	०३-१०-२०२१	०७-१०-२०२१

\*\*\*

१.	सर्व संस्थांसाठी शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात	०१-१०-२०२१
२.	शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी अंतिम दिनांक	१३-१०-२०२१
३.	संस्थांसाठी: डेटा अपलोड करण्याची शेवटची तारीख (प्रवेशित झालेल्या उमेदवारांचा तपशील)	१४-१०-२०२१

### टिप:

- ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवारांच्या सोयीनुसार “ई-स्कूटनी” व “प्रत्यक्ष स्कूटनी” छाननी पद्धतीची माहिती, प्रवेशासाठीचे पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठीचे शुल्क, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना इत्यादी सर्व बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांक: तंशिसं/पदविका प्रवेश वेळापत्रक/२०२१/दहावी नंतरचे प्रथम वर्ष पदविका/४८४, दिनांक : २९/०६/२०२१ च्या प्रवेशासाठीच्या परिपत्रकानुसार राहतील.
- प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची, उमेदवाराने त्याच्या/ तिच्या लॉगइनद्वारे स्वीकृती करणे आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅंप) दुसऱ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे, उमेदवारांना महत्वाच्या सूचना, सर्वसाधारण टिप इत्यादी सर्व बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांक: तंशिसं/पदविका प्रवेश वेळापत्रक/२०२१/दहावी नंतरचे प्रथम वर्ष पदविका/कॅंप फेरी/६८६, दिनांक: ०३/०९/२०२१ च्या प्रवेशासाठीच्या वेळापत्रकानुसार राहतील.
- वरील घोषित वेळापत्रक हे अस्थायी स्वरूपाचे आहे आणि यामध्ये अपरिहार्य स्थितीमध्ये बदल संभवू शकतो. जर, सुधारित वेळापत्रक घोषित झाले तर ते <http://poly21.dtmaharashtra.gov.in> या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल. अधिक माहितीकरिता संकेतस्थळावर अथवा संबंधित सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
- मदतकक्ष क्रमांक ८६९८७४२३६०, ८६२४८९५९३० सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत सुरु असतील.

सही/-

( डॉ. अभय वाघ )

संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

महाराष्ट्र राज्य, मुंबई